

BHAG. P. 10,15,3. — b) *Geschmack* —, *Gefallen an Etwas* (loc.) *habend*; = रसिक MED. t. 223. जलनिधिवद्यां पालने Verz. d. Oxf. H. 333, a, 29. sg. — 2) m. a) N. eines zu den Göttern des oberen Gebietes gehzählten *Bewahrers der himmlischen Wasser*, der durch *Regen und Bäche Fruchtbarkeit schenkt*, NAIG. 5, 4. NIR. 10, 24. वृष्टिभिस्तुपर्यन्तं सरस्वत्त-मवसे ज्ञोल्हीमि RV. 1, 164, 52. 7, 96, 4. fgg. 10, 66, 5. AV. 7, 40, 1. 2. 9, 4, 9. TS. 2, 5, 4, 2. PANĀK. BA. 16, 5, 15. IND. ST. 3, 242, b. — b) N. eines der Genie Sarasvati entsprechenden Genius: मनो वै सरस्वान्वाक्स-सरस्वती ÇAT. BA. 7, 5, 4, 81. 11, 2, 4, 9. सत्यवाच TS. 4, 8, 49, 1. — c) Meer AK. 1, 2, 2, 1. 3, 4, 14, 60. H. 1073. an. 3, 307. MED. HALAS. 3, 30. HARIV. 11392. — d) Fluss AK. 3, 4, 14, 60. H. 1091. H. an. MED. — e) N. pr. eines Flusses, = सरस्वती BHAG. P. 4, 14, 36. — 3) f. सरस्वती a) eine an Wasserbecken reiche Gegend MBH. 1, 774, 5. — b) N. pr. eines mächtigen in das Meer mündenden Stromes (RV. 6, 61, 2. 8. 7, 93, 1, 2), vermutlich *des Indus und seiner Gente*, welche die Anwohner ihrer Ufer schützt (6, 61, 14. 7, 96, 2) und Güter aller Art verleiht. Dieser Name *Wassermassen*, gleichsam *Teiche oder Seen*, in sich *befassend* wäre als der besondere und heilige, सिन्धु d. i. der *Fluss* als der allgemeine und profane zu betrachten. Auf das Flüsschen in Madhjadeça (s. c) hat die spätere Zeit mit dem Namen die Attribute der Heiligkeit übertragen; dass dasselbe aber in der Vorzeit ein Strom gewesen wäre, auf welchen die Schilderung des Veda passen sollte, lässt sich nicht wahrscheinlich machen. NAIG. 5, 5. NIR. 2, 28. 9, 26. 11, 25. RV. 1, 89, 3. 164, 19. अस्मितमेनदीतमेदेवितमेसरस्वति 2, 41, 16. fgg. 30, 8. 32, 8. 3, 34, 13. 5, 42, 12. आ नौ दिवः पर्वतादा सरस्वती गतु 43, 11. 46, 2, 6, 49, 7. 50, 12. सरस्वती सिन्धुमि: पिन्वमाना 52, 6. 7, 9, 5. स० सृष्टी सिन्धु-माता 36, 6. 39, 5. 40, 8. 8, 21, 17. fgg. 10, 17, 7. 30, 12. 131, 5. 184, 2. सर-स्वत्यवत्तु सृष्टि सिन्धुवः: VĀLAKH. 6, 4. VS. 19, 93. fgg. पच्च नृद्यः सरस्वती-मर्पि पत्ति सौतातः 34, 11. AV. 4, 4, 6. 5, 23, 1. 6, 3, 2. 89, 8. 7, 68, 1. 14, 2, 15. 20. 16, 4, 4. 19, 31, 9. fgg. TS. 1, 8, 42, 3. ÇAT. BA. 1, 6, 2, 4. 11, 4, 2, 3. 12, 7, 4, 12. 3, 5. 14, 9, 2, 8. KĀT. ÇA. 8, 1, 18. 8, 5. LĀT. 5, 3, 2. ÇĀNKH. GRHJ. 1, 13. KAUÇ. 45. 81. — c) N. pr. eines kleinen heilig geachteten Flusses, der mit der Drshadvati die Grenzen von Brahmavarta bildet, im Sande verläuft, schliesslich aber nach der Vorstellung der Inder, unter der Erde fortfließend, sich mit der Gaṅgā und Jamunā vereinigt (vgl. विनशन). Sie erhält öfters den Beinamen पूर्णा oder प्राची. AK. 1, 2, 2, 38. H. 1085. H. an. MED. RV. 3, 23, 4. 10, 64, 9. 75, 5. AIT. BA. 2, 19. vielleicht AV. 6, 30, 1. — ÇAT. BA. 1, 4, 2, 14. TS. 7, 2, 2, 4. LĀT. 10, 15, 1. 18, 13. 19, 4. PANĀK. BA. 25, 10, 1. KĀT. ÇA. 13, 3, 20. 24, 6, 22. ÇĀNKH. BA. 12, 2, 3. ĀÇV. ÇA. 42, 6, 2, 3. IND. ST. 1, 41 (०मूल). ०देवदत्यो-देवमयोर्पदत्तरम्। तं देवनिर्मितं देशं ब्रह्मावर्तं प्रचक्षते || M. 2, 17. H. 949. M. 11, 77. MBH. 1, 3779. 3, 7085. 5, 7049. 6, 831 (VP. 180). HARIV. 7736. 9506. 9515. 12021. 12828. R. 2, 71, 5. R. GORB. 2, 70, 12. 88, 5. 100, 28. 4, 40, 24. सात्रित्री 41, 57. शतःसलिला RAGH. 3, 9. ÇAK. CR. 139, 7. VĀLAKH. BAH. S. 16, 31. BHAG. P. 1, 7, 2. 16, 37. 3, 1, 21. 4, 19, 1. 9, 16, 23. 10, 78, 19. यमुनासंगमं Verz. d. B. H. 143, 1. Verz. d. Oxf. H. 10, a, N. 1. 23, b, 14. 39, b, 22. 46, b, N. 3. 77, b, 44. 149, a, 31. — d) N. pr. anderer Flüsse MBH. 6, 343 (VP. 184). LIA. 1, 84. im Dvipa Çalmali BHAG. P. 5, 20, VII. Theil.

10. — e) Fluss überh. NAIG. 1, 13. TRIK. 3, 3, 188. fgg. H. 1080. H. an. MED. HALAS. 3, 43. *ein der Sarasvati an Heiligkeit gleichkommender Fluss*: deren drei AV. 6, 100, 1. sieben MBH. 9, 2188. sg. सर्वा: पुण्या: सरस्वत्यः सर्वा गङ्गा: समुद्रगङ्गा: MĀR. P. 57, 30. — f) mit Ijā und Bhārati eine der drei Göttinnen in den April-Liedern, auch mit Hotra und Mahi genannt, z. B. RV. 1, 142, 9. 188, 8. 3, 4, 8; vgl. 2, 1, 11. — Daher g) *Genie der Stimme und Rede* NAIG. 1, 11. NIR. 2, 23. AK. 1, 1, 2, 1. TRIK. 1, 1, 27. H. 241. H. an. MED. HALAS. 1, 8. शं सरस्वती सूर्यधी-भिस्तु वृ. 7, 35, 11. AV. 5, 7, 4. 5. 10, 8. 6, 41, 2. 7, 57, 1. VS. 2, 20, 9, 30. 10, 30. 18, 37. 19, 12. AIT. BA. 3, 4. 6, 7. वाग्वै सरस्वती ÇAT. BR. 3, 9, 1, 7. 7, 5, 1, 31. IND. ST. 3, 242, b. 398. fgg. WEBER, GJOT. 112. M. 8, 105. वेदानां माता MBH. 12, 12920. HARIV. 10243. 12104. RAGH. 4, 6. ÇAK. 194. SPR. (II) 6025. VARĀH. BAH. S. 26, 2. 46, 98. °विलासाः: Verz. d. Oxf. H. 196, b, 5. °विनोदं करिष्यामि PANĀK. 5, 5 (ed. orn. 2, 10). HIT. 116, 8 (म-मायिस्थ्या zu lesen mit JOHNS.). WILSON, Sel. Works 1, 20 u. s. w. 2, 187. fgg. Verz. d. Oxf. H. 18, a, 14. 19, a, 4. 21, b, 1. 23, b, 11. 14. 94, b, 19. 258, a, 13. 257, a, 26. 284, b, 48. ein Hess zwischen der Çri (Lakshmi) und der Sarasvati (weil Reichthum und Gelehrsamkeit selten Hand in Hand gehen) SPR. (II) 3941. KATHAS. 3, 78. RĀGĀ-TAR. 5, 671. °मत्तृ Verz. d. Oxf. H. 105, b, 10. fgg. TĀMAN. 258. प्राजापत्या PRAB. 11, 8. सरस्वत्याः पुत्रः Ind. ST. 3, 460. unter den Namen der Durgā KATHAS. 53, 171. Verz. d. Oxf. H. 39, b, 35. श्रादित्यस्य सरस्वत्यां ज्ञेषु पुत्रदर्ये प्रभम् HARIV. 11380. als Gattin Vishnu's PANĀK. 2, 3, 64. Manu's MED. MBH. 5, 3973. Tochter Daksha's VP. 119, N. 12. — h) *Rede* überh. TRIK. 3, 3, 188. fgg. H. an. MED. ब्रुवंश्यत्रां सरस्वतीम् MBH. 12, 2764. सरस्वती बछुविधां यूप-मुखार्यिष्यथ (Frösche) 13, 4045. स्वच्छन्ददेवते — प्रवृत्तेयं सरस्वती R. 4, 2, 34. लघुमंदेशपदा RAGH. 8, 76. उदीर्यामास सीता सत्यां सरस्वतीम् 15, 80. RĀGĀ-TAR. 5, 415. BHAG. P. 3, 16, 13. *Gabe der Rede, Beredsumkeit* HARIV. 3285; so v. a. Lehre: यो ब्रूयाच्चापि शिष्याय धर्मी ब्राह्मी स-सरस्वतीम् MBH. 13, 3434. Insbes. eine vom Himmel kommende Rede, Orakelstimme: गूढदूपा RAGH. 15, 46. आकाशभवा KUMĀRAS. 4, 39. गणादेव-मुद्भूशरीरा सरस्वती KATHAS. 2, 68. 6, 20. 9, 70. 11, 14. 18, 312. 20, 32. 42, 171. 46, 126. RĀGĀ-TAR. 2, 72. — i) *Bein der Kuh* TRIK. H. an. MED. VS. 8, 43. — k) eine Perle von Weib (ब्रीही) H. an. MED. — l) Bez. verschiedener Pflanzen: = योतिष्मती und ब्राह्मी RĀGAN. im ÇKDRA. = सोमलता ÇABDAK. im ÇKDRA. = विस्त्र (wegen सरस्वत) H. 815, Schol. — l) Bez. eines zweijährigen Mädchens, das bei der Durgā-Feier diese Göttin darstellt, ANNADĀKALPA im ÇKDRA. unter कुमारी. — m) N. eines der zehn auf Schüler Çāmkarakārja's zurückgeführten Bettelorden, dessen Mitglieder das Wort सरस्वती ihrem Namen beifügen, Verz. d. Oxf. H. 227, b, 16. WILSON, Sel. Works 1, 202. — n) N. pr. der Gattin Dadhikā's HALL in der Einl. zu VĀSAVAD. 12. Çāmkarakārja's Verz. d. B. H. No. 841. Mañḍanamīcra's (vgl. सरस्वती) Verz. d. Oxf. H. 256, a, 7. — o) abgekürzter Titel einer Grammatik Verz. d. Oxf. H. 110, b, 17. — Vgl. गुप्त॑, ज्ञानेन्द्र॑, नरसिंह॑, नारायण॑, नील॑, नृसिंह॑, भूमानन्द॑, मधुमूदन॑, मदा॑, माधव॑, माधवरामानन्द॑, विमल॑, वीर॑, शिवानन्द॑, सरस्वत॑.

सरक् m. N. pr. eines Mannes WASSILIEW 200. TĀMAN. 39, 73. 105.